

Ref: UTI/AMC/CS/SE/2021-22/094

Date: 15th July, 2021

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza Plot No. C/1
G Block Bandra-Kurla Complex
Bandra (East) Mumbai – 400 051
Scrip Symbol: UTIAMC

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai 400 001
Scrip Code/Symbol: 543238/UTIAMC

Sub: Newspaper Advertisement – Publication of Notice of Board Meeting


Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and in continuation to our letter dated 14th July, 2021, we are enclosing herewith the copies of newspaper advertisements on “Notice of Board Meeting” published in ‘Financial Express’ and ‘Navshakti’ today i.e. 15th July, 2021.

We request you to kindly take the aforesaid information on record and disseminate the same on your respective websites.

Thanking you,

For UTI Asset Management Company Limited



Arvind Patkar
Company Secretary and Compliance Officer

Encl.: As above

IRFC to raise up to ₹3,000 cr through 10-year NCDs

FE BUREAU
Mumbai, July 14

INDIAN RAILWAY FINANCE CORPORATION (IRFC) will raise up to ₹3,000 crore through issuance of unsecured, redeemable, taxable non-convertible debentures (NCD) maturing in 10-year.

The NCDs will have a base issue of ₹500 crore, with retain oversubscription of ₹2,500 crore.

The 10-year NCDs will mature on July 19, 2031, while bidding for the bonds will take place on July 15 between 10:30 am and 11:30 am on National Stock Exchange's bidding platform.

The company did not specify that what it intend to do with this capital.

IRFC is a New Delhi-based dedicated market borrowing arm of the Indian Railways.

The issuer did not fix any coupon, rather said it will be set during the bidding.

The 10-year NCDs will mature on July 19, 2031, while bidding for the bonds will take place on July 15

"We expect coupon rate on our 10-year NCDs will be set below the current market," a person close to the issuance in the company said.

While, market participants and arrangers close to the issues said that the coupon rate on IRFC's NCDs will be set mostly between 6.75%

and 6.80%, which is almost 5-10 basis points lower than the current market rate.

Currently, the rates on 10-year NCDs were hovering between 6.90% and 6.95%.

But, this seems to be higher because on June 6, 2021, the company had raised ₹1,994 crore via 20-year bonds at 6.99% coupon.

In this calendar year, the company has issued three bonds, of which two mature in 20-years and 1 gets mature in 2-year.

With all these bonds, the company raised approximately ₹6,369 crore.

Meanwhile, the overall issuance of bonds as per market participants is expected to be at ₹3,000 crore in June through the private placement route.

This is lower than it was raised in May because the increase in borrowing cost forced most issue to stay away from the market.

Savlon becomes over ₹1,000 crore brand

MITHUN DASGUPTA
Kolkata, July 14

DIVERSIFIED CONGLOMERATE ITC's hygiene brand 'Savlon' has become an over ₹1,000 crore brand in terms of consumer spends, backed by heightened demands for hygiene products amid the ongoing COVID pandemic.

The cigarette-to-FMCG-to-hotel major had acquired Savlon in 2015 as a niche antiseptic liquid brand from Johnson & Johnson, primarily for use in India in order to expand its non-cigarette FMCG portfolio. This was the first purchase in its personal care segment.

Notably, Savlon has become the first brand which clocked ₹1,000 crore in terms of annual consumer spend in the Personal Care category of the Kolkata-based conglomerate. Consumer spends on this brand was around ₹250 crore in FY20.

"In just seven years, the

company has been able to transform the brand into a holistic hygiene brand with a wide range of offerings, unlocking its true value in return. The brand has grown by more than 10 times since it was acquired, to become a ₹1,000 crore + brand in terms of consumer spends and continues to gain consumer franchise."

Sameer Satpathy, divisional chief executive, Personal Care Products Business, ITC, told FE.

Such rapid transformation of the brand has been made possible through a continuous pursuit of innovation, which is rooted in consumer insights and R&D capabilities, according to Satpathy.

The pandemic has accelerated the penetration and adoption of products under Hygiene & Health categories.

Savlon was successfully extended from an antiseptic liquid brand to also include hand hygiene with a range of innovative formats.

GEEL FY21 profit falls 64% on lower coal bed methane sales

FE BUREAU
New Delhi, July 14

GREAT EASTERN ENERGY CORPORATION (GEECL), which produces coal bed methane (CBM) gas in West Bengal, reported a 64.2% year-on-year fall in its net profit to \$2.4 million in FY21, as it sold less volumes of gas amid coronavirus lockdowns at lower prices compared to FY20. The company sold 7.9 million standard cubic feet per day (mscfd) CBM gas in the fiscal. Taking into account foreign currency fluctuations,

the average price of gas sold by GEECL in FY21 was \$9.87/million British thermal units, 5.5% lower than the preceding fiscal. Earnings before interest, taxes, depreciation and amortisation (EBITDA) fell 34.8% to ₹13.65 million. GEECL's net debt at FY21-end stood at \$52.4 million, 6.6% lower annually. The debt-to-equity ratio was 0.75. "Banks have been impressed with the company's performance and our disciplined debt servicing record even in difficult times," GEECL's CEO Prashant Modi told FE.

OSBI
Networking & Communication Dept., State Bank Global IT Centre, Main Building, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai - 400 614.

CORRIGENDUM
Please refer to RFP No. SBI/GITC/NW&C/21-21775 dated 25.06.2021 Request for proposal for procurement of Dedicated Internet Leased line (DL) connectivity with DDOS scrubbing services and high availability at Data Centers. Corrigendum dated 13.07.2021 can be accessed under Procurement news at Bank's website <https://www.sbi.co.in> or <https://www.bank.sbi.com> or e-Procurement agency portal <https://tenders.sbi/>.
Sd/- Deputy General Manager (Networking & Communication Dept.)
Date: 15.07.2021

Dedicated Freight Corridor Corporation of India Ltd.
A Government of India (Ministry of Railways) Enterprise

STAKEHOLDERS MEET ON PUBLIC PRIVATE PARTNERSHIP
Dedicated Freight Corridor Corporation of India Limited ("DFCCIL") a Public Sector Enterprise, under administrative control of Ministry of Railways, has been entrusted to Plan, Construct, Operate and Maintain Dedicated Freight Corridors in India. The section between Sonmarg - Dankuni (536 Km) of EDFC has been planned to be developed through PPP mode. Of this Sonmarg-Corridor section of 262 km length is Phase I of the Project and is the first Billion Dollar PPP project of Indian Railways with a total project cost of more than INR 9,000 Cr. As part of the efforts towards development of the section on PPP model, DFCCIL intends to undertake stakeholder consultation on 29/7/2021 at 15:00 Hrs. to 17:00 Hrs. through video conferencing. Interested Companies/ firms and Financial Institutions can confirm their participation by email at ekgoyal@dfcc.co.in. Future corrigendum/addendum for this advertisement will be posted on DFCCIL website www.dfccil.com.

ADDENDUM TO THE PUBLIC ANNOUNCEMENT IN FORM-B
(Under Regulation 12 of the Machinery and Bankruptcy (Liquidation Procedure) Regulations, 2016)

FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF Lanco Vidarbha Thermal Power Limited
This Addendum is with reference to the Public Announcement in Form-B issued and published in newspapers on 5th July, 2021 and on behalf of M/s Lanco Vidarbha Thermal Power Limited (in Liquidation) ("Corporate Debtor") are requested to kindly note that the website of corporate debtor has been changed from www.lancovidarbha.com to www.lancovidbha.com. All other information and contents mentioned in the Public Announcement dated 5th July 2021 remain unchanged.

Sd/-
Wijay Kumar Gonsa
Liquidator
In the matter of Lanco Vidarbha Thermal Power Limited
Reg. No. IBBI/PA-02/19-AN/0059/18/11/069

Project Specific Address for Correspondence:
C/o Surya Management Solutions Private Limited
B-1/12, 2nd Floor, Sataldarjung Enclave,
Delhi, PIN: 110028
Contact number: 011-4765 4481-85
Email Id (Process specific):
liquidator_vip@suryamgmt.com
liquidation_vip@suryamgmt.com
Date: 15.07.2021

IMPORTANT NOTICE TO INVESTORS
REPLY TO TIPSAMARKET (PROPRIETOR: SHRI MAHESH VAGHAJIBAI RAMANI)

FOR REPLY ON INVESTMENT ADVISOR
In terms of the Order dated 04, 2021 vide reference number WTM/AN/NR/WR/IR/02/15/2021-22 by Securities And Exchange Board of India: Shri Mahesh Vaghaibai Ramani acting in capacity of Investment Advisor has been refunding monies to the Clients/Investors who has availed Investment Advice. The last date for receipt of Applications for Refund is on September 30, 2021. It has been decided to initiate the process of refund to the eligible investors. Eligible investors are advised to submit Bank Account details and documents as specified below in order to, **SHRI MAHESH VAGHAJIBAI RAMANI**, at mahesh.v.raman@gmail.com and send at 423, Kumar Pra Stala, Navale Vista Shriram Plot, Lilajpur 2, Jeddah Rajkot - 369050. latest by 90 days for receipt of refund in their Bank Account.

Investors may submit their claims by way of an Application, with the following documents (please read the instructions given below carefully) and have to mention -

- Registered Mobile number; Name; Payment mode; Paid amount; Payment date; Service / Segment detail and other details if any
- ORIGINAL, confirmatory letter or email / passbooks. Investors may note that Applications without original confirmatory letter or email / passbook and / or with certificates of other entities shall not be considered for verification and refund. Please note that claims relating to any other than the ones listed above shall not be entertained and will be returned to the Applicant at his/her sole risk and responsibility.
- Original single / full statement receipt of amount.
- Self attested copies of Proof of Identity and Proof of Address
- Self attested copy of first page of the bank passbook or cancelled cheque book (Retired amount will be credited to your bank account as per copy of passbook / cheque book)

Investors can submit one Application for Refund in respect of all his investments in the aforesaid investment advice.

The repayments to the clients / investors shall be effected only through Bank Demand Draft or Pay Order or electronic transfer or through any other appropriate banking channels, which ensures audit trails to identify the beneficiaries of repayments to the person who have genuinely given the amount with aforesaid documents. The claim shall be processed in strict order of their submission process as SEBI is in force and the applicable amount subject to SEBI under income tax Act, 1961. If any, shall be credited to your Bank account in due course as per the details mentioned by you in the claim form. The payment shall be made through NRTS / RTGS / Net banking to the Bank Account given by you in the Claim Form and not by Cheque or Cash. SEBI shall endeavour to complete the refund process at the earliest.

The payments to your Bank account will be strictly restricted to the amount of total original instalment receipts submitted. Submission of original instalment receipts after the completion of process of the claim will not be entertained and it will be at your risk and responsibility to receive them back.

Place: Ahmedabad Date: July 14, 2021

BNP PARIBAS MUTUAL FUND
Investment Manager: BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC)
Corporate Identity Number (CIN): UC5991MH2003PTC142972
Registered Office: Crescenzo, 7th Floor, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra - East, Mumbai - 400 051.
Website: www.bnpparibas.in / Toll Free: 1800 102 2595

NOTICE CUM ADDENDUM NO. 24/2021
Notice cum Addendum to the Statement of Additional Information (SAI) of BNP Paribas Mutual Fund (the Fund).

Appointment of new Custodian:
Notice is hereby given that the Custodian of the schemes of BNP Paribas Mutual Fund shall be changed to SBI-IG Global Securities Services Private Limited (SBI-SS) from The Hongkong and Shanghai Banking Corporation Limited (HSBC) with effect from August 09, 2021. SBI-SS has its registered office at B Wing, Jeevan Seva Anexe Bldg, Ground Floor, S V Road, Santacruz (West), Mumbai-400 054 and SEBI Registration Number IN/CUS/022. The Custodian will keep in safe custody all the securities and other instruments belonging to the Schemes. The Custodian will charge a fee as per the custodial service agreement. The Trustee has the right to change the Custodian, if it deems fit.

Note: This Notice cum addendum forms an integral part of the SAI of the Fund. All other terms and conditions mentioned in the SAI remain unchanged.

For BNP Paribas Asset Management India Private Limited
(Investment Manager to BNP Paribas Mutual Fund)
Sd/-
Authorised Signatory Date: July 14, 2021
Place: Mumbai

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

KERALA STATE ROAD TRANSPORT CORPORATION
Transport Bhavan / Fort P.O., Thiruvananthapuram - 695023
E-TENDER NOTICE

Name of Item	Qty	Last Date of Bid submission
Semi Premium Class Fully Built AC - Seater Diesel Propelled Bus	20 Nos.	06.00 PM 27.07.2021
Non-AC Air Suspension Diesel Propelled Bus	72 Nos.	27.07.2021
Fully Built Non AC CNG Propelled Bus	310 Nos.	Upcoming tender

For the detailed tender document visit: www.keralarc.com
Sd/-
Chairman & Managing Director
Date: 14.07.2021

HDFC MUTUAL FUND
BHAROSA APNO KA
HDFC Asset Management Company Limited
A Joint Venture with Standard Life Investments
CIN: L65991MH1999PLC123027

Registered Office: HDFC House, 2nd Floor, H.T. Parekh Marg, 166-166, Backbay Reclamation, Churhatga, Mumbai - 400 020. Phone: 022 66316333 / Toll Free Nos: 1800-3010-6767 / 1800-419-7676
Fax: 022 22821144 • e-mail: hello@hdfcfund.com • Visit us at: www.hdfcfund.com

NOTICE
NOTICE is hereby given that HDFC Trustee Company Limited, the Trustee to HDFC Mutual Fund ("the Fund") has approved the following Distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Options in the below-mentioned Scheme / Plan / Options of the Fund and has fixed **Tuesday, July 20, 2021** (or the immediately following Business Day, if that day is not a Business Day) as the Record Date for the same:

Name of the Scheme / Plan / Options	NAV as on July 13, 2021 (₹ per unit)	Amount of Distribution (₹ per unit)	Face Value (₹ per unit)
Plan launched under HDFC Fixed Maturity Plans ("FMP") - Series 40:			
HDFC FMP 1181D April 2018 (1) - Regular Option - Normal IDCW Option	12.6363		
HDFC FMP 1181D April 2018 (1) - Direct Option - Normal IDCW Option	12.7382	Entire	10.0000
HDFC FMP 1181D April 2018 (1) - Regular Option - Quarterly IDCW Option	10.0206	Distributable Surplus#	
HDFC FMP 1181D April 2016 (1) - Direct Option - Quarterly IDCW Option	10.0224		

The entire distributable surplus at the time of maturity (i.e. on the Record Date) shall be distributed.

Pursuant to the Distribution, the NAV of the IDCW Option(s) of the above Plan would fall to the extent of such distribution and statutory levy, if any.

Amount will be paid, net of applicable tax deducted at source (TDS), to those Unit holders / Beneficial Owners whose names appear in the Register of Unit holders maintained by the Fund / Statements of Beneficial Ownership maintained by the Depositories, as applicable, under the IDCW Option(s) of the aforesaid Plan on the Record Date.

Unit holders who have opted to receive payment by way of physical instruments may experience delays on account of delivery constraints on the courier / postal services arising out of the unprecedented COVID-19 situation. Such Unit holders are advised to opt for payout through electronic mode(s) at the earliest due to the inherent benefits of such mode(s) such as convenience of the credit of the distribution proceeds into their bank account directly as also availing loss of payment instruments in transit or fraudulent encashment. Please arrange to send us a copy of a cancelled cheque of your bank account to have the electronic payout mode enabled.

Intimation of any change of address / bank details should be immediately forwarded to the Investor Service Centres of the Fund (for units held in non-demat form) / Depository Participant (for units held in demat form).

In view of individual nature of tax consequences, each investor should seek appropriate advice.

For HDFC Asset Management Company Limited
(Investment Manager to HDFC Mutual Fund)
Sd/-
Authorized Signatory
Date: July 14, 2021

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

UTL Asset Management Company Limited
CIN: UC5991MH2002PLC137867
Regd. Office: UTL Tower 'Gn' Block Bandra Kurla Complex Bandra (E) Mumbai - 400051
Tel.: 022 6678 6666 | E-mail: cs@uti.co.in | Website: www.utl.com

NOTICE
Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on **Wednesday, the 28th July, 2021** *inter-alia* to consider and approve financial results for the quarter ended 30th June, 2021.

The above information is also available on the website of the Company i.e. www.utl.com and on the website of National Stock Exchange of India Limited and BSE Limited at www.seindia.com and www.bseindia.com respectively.

For UTL Asset Management Company Limited
Sd/-
Arvind Patkar
Company Secretary and Compliance Officer
Date: 14th July, 2021
Place: Mumbai

GE & T India Limited
(CIN: L31102DL1957FL193993)
Regd. Off: A-18, First Floor, Okhla Industrial Area, Phase II, New Delhi - 110020
Tel. No: 91-11-4161 0660
Website: <http://www.ge.com/in/ge-td-india-limited>

NOTICE OF 65TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE
NOTICE is hereby given that 65th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, August 6, 2021 at 3:00 P.M. Indian Standard Time, through Video Conferencing / Other Audio Visual Means ("VC/OAVM") to transact the business as set out in the Notice convening the meeting. In compliance with the General Circular No. 14/2020, 20/2020, and 02/2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 issued by the SEBI (hereinafter collectively referred to as the "Circulars") read with the applicable provisions of the Companies Act, 2013 and other applicable laws, AGM of the Company is being held through VC/OAVM. Members are hereby informed that in compliance with the Circulars, electronic copies of the Notice of 65th AGM and instructions for remote e-voting, and Annual Report 2020-21, have been sent to all the members whose email IDs are registered with the Company (Depository participant(s)) on July 9, 2021. These documents are also available on the website of the Company at <https://www.ge.com/in/ge-td-india-limited/reports-financials>, on the websites of the Stock Exchanges (<https://www.bseindia.com> and <https://www.nseindia.com>) and the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsl.com. For members who did not receive the aforesaid documents, may download the same from the Company's website or may obtain the same by registering / updating their email addresses in the manner as stated in the notice published by the Company in Financial Express (All editions) and Jansatta (New Delhi) on July 9, 2021. Copy of the aforesaid Notice is also available on the website of the Company and Stock Exchanges.

As per Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its Members the facility to exercise their right to vote on all resolutions proposed to be considered at the AGM by electronic means and the business may be transacted through e-Voting Services. This facility of casting the votes by the members using an electronic voting system from a place other than venue of AGM ("remote e-Voting") will be provided by National Securities Depository Limited (NSDL).

Members who would like to express their views or ask questions during the AGM may register themselves by sending request mentioning their name, demat account/folio number, email ID, mobile number through their registered email to the Company at companysecretary@ge.com. The speaker registration will be open till Wednesday, August 4, 2021 by 3:00 pm. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and Rule 20 of the said Rules as amended, are given hereunder:

- The Ordinary and the Special Business as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means.
- The remote e-Voting shall commence on Tuesday, August 3, 2021 at 9:00 a.m. (IST).
- The remote e-Voting shall end on Thursday, August 5, 2021 at 5:00 p.m. (IST).
- Voting through electronic means shall not be allowed beyond 5:00 p.m. (IST) on August 5, 2021.
- The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is July 30, 2021.
- Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. July 30, 2021 may obtain the NSDL ID and password by sending a request at evoting@nsdl.com or to Mr. Sujit Sanjay, Mr. S B Management Services Pvt. Ltd., P-22, Bonded Road, Kolkata - 700 019, e-mail: rita@cbml.com. However, if you are already registered with NSDL, for remote e-voting then you can use your existing User ID and password for casting your vote.
- The facility for voting through e-voting shall be made available at the AGM and the members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the meeting through e-voting, as will be provided by the Company.
- The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also participate in the AGM but shall not be entitled to cast their vote again.
- A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only, on July 30, 2021 shall be entitled to avail the facility of remote e-Voting or voting at the AGM through e-voting, as will be provided by the Company.
- The Notice of AGM is displayed on the website: <https://www.ge.com/in/ge-td-india-limited/reports-financials> and also on the NSDL's website <https://www.evoting.nsl.com>

In case of any queries relating to e-voting or attending AGM through VC/OAVM, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and remote e-voting user manual for Members available at the downloads section at www.evoting.nsl.com or call on toll free no. - 1800-222-889. You may also send your queries/requests relating to e-voting to Mr. Sujit Sanjay, Mr. S B Management Services Pvt. Ltd., P-22, Bonded Road, Kolkata - 700 019, e-mail: rita@cbml.com. Tel No. (033) 4011-6728

NOTICE is hereby further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Registers of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, July 31, 2021 to Friday, August 6, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM.
By Order of the Board
New Delhi, July 14, 2021
Manoj Prasad Singh
Company Secretary

SUDARSHAN
Sudarshan Chemical Industries Limited
Registered Office & Global Head Office: 162 Wellesley Road, Pune 411 001
Tel : 020-68281200 Fax : 020 26058222 CIN : L24119PN1951PLC088409
E-mail : shares@sudarshan.com Website : www.sudarshan.com

NOTICE
NOTICE is hereby given that the 70th Annual General Meeting ("AGM") of SUDARSHAN CHEMICAL INDUSTRIES LIMITED ("the Company") will be held on Friday, 6th August, 2021 at 4:00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), in accordance with the provisions of the Companies Act, 2013, and Rules made thereunder, as amended from time to time, and read with General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, and General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (collectively referred to as MCA Circulars) and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations, 2015"), as amended from time to time, read with SEBI Circular dated 12th May, 2020, and 15th January, 2021, to transact business set forth in the AGM Notice.

In compliance with the said MCA and SEBI Circulars, the Notice of the AGM and Annual Report 2020-21 will be sent only through email to those members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar and Transfer Agent ("RTA")/Depository Participants ("DPs"). These documents will also be available on the Company's website www.sudarshan.com and on the website of the Stock Exchange of India Limited ("SEBI") and the National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

Members can vote through remote e-voting or e-voting at the time of AGM. Instructions for remote e-voting, e-voting at the time of AGM, and procedure for attending the AGM through VC/OAVM facility for the members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses will be provided in the AGM Notice. In view of the above, members are requested to register their email addresses or changes therein, if any, at the earliest, to receive the aforesaid AGM Notice, Annual Report and login id and password for e-voting electronically as per the details given below -

For shares held in physical mode

By clicking the link https://linkintime.com/in/mailreg/email_register.html or through their website www.linkintime.com > Investors Services > E-Registration > Select "SUDARSHAN CHEMICAL INDUSTRIES LIMITED" > select the registration process as guided therein. On submission of the member's details, an OTP will be received by the member, which needs to be entered in the link for verification.

Members are requested to provide their Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to shares@sudarshan.com or RTA at linkintime.com

For shares held in dematerialized mode

Kindly contact your Depository Participant (DP) for registration / updation of email address.

The members (in case of holding shares in physical mode) who have not updated their bank account details for receiving the dividend, if any, directly in their bank account through electronic mode, may update their bank account details through the aforesaid link by uploading the necessary documents. The members (in case of holding shares in dematerialized mode) are requested to contact their DP for updating the bank details.

For Sudarshan Chemical Industries Limited
Sd/-
Mandar Velankar
Date : 13th July, 2021
DGM Legal & Company Secretary

